

# Indians' money in Swiss banks falls, hits second-lowest level in 2 decades

PRESS TRUST OF INDIA  
Zurich/New Delhi, June 27

**MONEY PARKED BY** Indian individuals and enterprises in Swiss banks, including through India-based branches, fell by nearly 6% in 2018 to 955 million Swiss francs (about ₹6,757 crore) to hit its second-lowest level in over two decades, Swiss National Bank (SNB) data showed on Thursday.



Aggregate funds of all foreign clients of Swiss banks fell by over 4% to CHF 1.4 trillion (nearly ₹99 lakh crore) in 2018, as per the annual banking statistics released by the Zurich-based central banking authority of Switzerland.

However, the 'locational banking statistics' of the Bank for International Settlements (BIS), which the Indian and Swiss governments had said last year was a more reliable measure for deposits by Indian individuals in Swiss banks, showed a greater fall of 11% for 2018.

According to the SNB, its data for 'total liabilities' of Swiss banks taken towards Indian clients into account all kinds of funds of Indian customers at Swiss banks, including deposits from individuals, banks and enterprises. This includes data for branches of Swiss banks in India, as also non-deposit liabilities.

The funds, described by the SNB as 'liabilities' of Swiss banks or 'amounts due to their clients, are the official figures reported by the banks and do not indicate the quantum of the much-debated alleged black money held by Indians there.

The official SNB figures also do not include the money that Indians, NRIs or others might have in Swiss banks in the names of entities from different countries.

The SNB data had shown the total liabilities of Swiss banks towards Indian clients rising by over 50% in 2017 to CHF 1.01 billion (Rs 7,000 crore), reversing a three-year downward trend.

However, the quantum of such funds has fallen again in 2018 to CHF 954.71 million, which includes about CHF 15 million held through fiduciaries or wealth managers. This is the second-lowest total since CHF 723 million recorded over two decades ago in 1995.

The lowest-ever amount of CHF 675 million ever since Switzerland began making the data public in 1987 was recorded in 2016.

As per the latest figures, the total customer deposits of Indian clients rose to CHF 572 million in 2018, but funds held through banks fell to CHF 104 million, while money parked through securities and other instruments and via fiduciaries also declined.

On the assets side, Swiss banks saw a marginal increase in the amount due from their Indian customers to CHF 212 million (from CHF 210 million in 2017).

The BIS publishes quarterly figures, which shows that these funds rose during the first quarter of 2018 (to \$100.9 million), but declined in the three remaining quarters of the year.

The annual SNB data has shown a decline four times during the last five years. The fall was the maximum at 45 per cent in 2016.

The funds held by Indians through fiduciaries alone used to be in billions till 2007 but began falling after that amid fears of regulatory crackdown.

The total funds held by Indians with Swiss banks stood at a record high of CHF 6.5 billion (₹23,000 crore) at 2006-end, but came down to nearly one-tenth of that level in about a decade. Since those record levels, there has been a rise only three times — in 2011 (12%), 2013 (43%) and then in 2017.

A new framework has been put in place for automatic exchange of information between Switzerland and India to help check the black money menace with effect from January 1, 2018.

Detailed financial information on all Indian residents that have an account maintained by a Swiss financial institution in 2018 will be provided for the first time to the Indian tax authorities in September 2019 and on a yearly basis thereafter. The information would also include accounts that would be closed during 2018.

Gujarat, Himachal Pradesh, Kerala, Maharashtra, Punjab, Tamil Nadu and West Bengal claims to supply round the clock power to their villages, according to a response by power minister RK Singh to a question tabled in Parliament on Thursday.

Rural Jammu and Kashmir gets 14.25 hours of electricity—the lowest in the country.

All 36 states/UTs have signed 'Power for All' (PFA) agreements with the Union government between 2014 and 2017.

Andhra Pradesh, where average rural supply duration is 23.90 hours, was the first state to sign the agreement. Uttar Pradesh, which was the last to sign the agreement, planned 24-hour supply across all areas by October 2018.

Electricity is a concurrent subject and distribution of electricity and management of associated functions are carried out by the state governments concerned and their power distribution companies (discoms).

Experts put the blame on the weak finances of the discoms, which could not build adequate infrastructure to supply electricity round the clock.

FE BUREAU  
New Delhi, June 27

## Rural power supply below 20 hours in 10 states

Experts put the blame on weak finances of discoms, which could not build adequate infrastructure to supply electricity round the clock.

Electricity is a concurrent subject and distribution of electricity and management of associated functions are carried out by the state governments concerned and their power distribution companies (discoms).

Experts put the blame on the weak finances of the discoms, which could not build adequate infrastructure to supply electricity round the clock.

The addition of 2.5 crore new household connections through the Saubhagya scheme seems to have exacerbated the situation.

Experts put the blame on the weak finances of the discoms, which could not build adequate infrastructure to supply electricity round the clock.

The addition of 2.5 crore new household connections through the Saubhagya scheme seems to have exacerbated the situation.

Experts put the blame on the weak finances of the discoms, which could not build adequate infrastructure to supply electricity round the clock.

The addition of 2.5 crore new household connections through the Saubhagya scheme seems to have exacerbated the situation.

Experts put the blame on the weak finances of the discoms, which could not build adequate infrastructure to supply electricity round the clock.

The addition of 2.5 crore new household connections through the Saubhagya scheme seems to have exacerbated the situation.

Experts put the blame on the weak finances of the discoms, which could not build adequate infrastructure to supply electricity round the clock.

**PRISM JOHNSON LIMITED**  
(Formerly Prism Cement Limited)  
CIN : L26942TG1992PLC014033  
Registered Office : 305, Laxmi Nivas Apartments, Ameerpet, Hyderabad - 500 016  
Phone : +91-40-23400218 ; Fax : +91-40-23402249  
e-mail : investor@prismjohnson.in ; website : www.prismjohnson.in  
Corporate Office : Rahejas, Main Avenue, V.P. Road, Santacruz (West), Mumbai - 400 054

**NOTICE**  
Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of **PRISM JOHNSON LIMITED** will be held on Tuesday, July 30, 2019, to approve, inter alia, the Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2019.

This intimation is also available on the websites of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com) where the Company's securities are listed and shall also be available on the website of the Company www.prismjohnson.in.

By order of the Board of Directors,  
For **Prism Johnson Limited**  
Aneta S. Kulkarni  
Company Secretary

Date : June 27, 2019

**ICICI Lombard**  
Nibhaye Vaade

**ICICI LOMBARD GENERAL INSURANCE COMPANY LIMITED**  
(CIN: L67200MH2000PLC129408)  
Registered Office: ICICI Lombard House, 414, Veer Savarkar Marg, Near Siddhivinayak Temple, Prabhadevi, Mumbai 400 025  
Tel: 022-61961100, Fax: 022-61961323  
Website: www.icicilombard.com, Email: investors@icicilombard.com

**NOTICE**  
Notice is hereby given that in terms of Regulation 29 read with Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Board of Directors of the Company at its meeting to be held on Friday, July 19, 2019 in Mumbai will, inter-alia, consider the Audited Financial Results for the quarter ended on June 30, 2019.

The Financial Results will be available on the website of BSE Limited (www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and on the website of the Company at (www.icicilombard.com) after the approval of the Board.

For ICICI Lombard General Insurance Company Limited/  
Sd/-  
Vikas Mehra  
Company Secretary  
ACS 12117

Mumbai  
June 27, 2019

ICICI Lombard General Insurance Company Limited. ICICI trade logo displayed above belongs to ICICI Bank and is used by ICICI Lombard GIC Ltd. under license and Lombard logo belongs to ICICI Lombard GIC Ltd assigned by Northbridge Financial Corporation for the territory of India. Registered Office: ICICI Lombard House, 414, Veer Savarkar Marg, Near Siddhivinayak Temple, Prabhadevi, Mumbai - 400 025. IRDA Reg. No. 115. Toll Free No. 1800 2656. Fax No. 022 61961323. CIN L67200MH2000PLC129408. UIN 7372. Website: www.icicilombard.com. Email: customersupport@icicilombard.com.

**UNIPRODUCTS (INDIA) LTD.**  
Registered Office: Sanghvi Road, 84, Karyana, Stone, Delhi-123401  
CIN: U45201HR1982PLC014785 Phone: 01274-249348-50; Fax: 01274-249347  
Website: www.unifintext.com; Email: uniproducts@unifintext.com

Members of Uniproducts (the Company) are hereby informed that pursuant to the provisions of Section 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force), and any other applicable provisions of the Act and the rules made thereunder, the Company hereby seeks your approval by way of special resolutions to be passed through Postal Ballot / electronic voting ("e-voting").

**Resolution No.** **Description of the Resolution**

- To approve increase in borrowing limit pursuant to the provisions of Section 180(1)(c) of the Companies Act, 2013.
- To approve creation of mortgage and/or charge pursuant to the provisions of Section 180(1)(a) of the Companies Act, 2013.

The Postal Ballot Notice and Postal Ballot Form are also available at Company's website at www.unifintext.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com

The Company has completed the dispatch of Postal Ballot Notice along with Explanatory Statement and Postal Ballot Form on June 27, 2019 to all members whose names appear in the register of members / list of beneficial owners as received from the Depositories as on Friday June 21, 2019 ("cut off date")

- Through electronic means to all members who have registered their email IDs with their Depository Participants (in case of electronic shareholding) (the Company's Registrar and Share Transfer Agents (in case of physical shareholding).
- Through physical mode along with a prepaid self addressed Business Reply Envelope to all Members whose email IDs are not registered.

The members of the Company, holding shares in either physical form or in dematerialized form, as on cut-off date, i.e., Friday, June 21, 2019 have option to exercise their votes either electronically or through physical Postal Ballot. The voting rights of the Members shall be in proportion to the paid-up value of their shares in the equity capital of the Company as on the cut-off date, being the Friday, June 21, 2019 and a person who is not a Member as on the cut-off date is requested to treat this Notice for information purposes only.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") as Authorized Agency to provide remote e-voting facility to its members. The instructions of e-voting forms part of the Postal Ballot Notice dated June 20, 2019

The Board of Directors of the Company ("the Board") has, in compliance to the Rule 22(5) of Companies (Management and Administration) Rules, 2014, appointed Mr. Rupesh Agarwal (Membership No. A16302), Managing Partner, M/s. Chandrasekaran Associates, Company Secretaries and failing him, Mr. Shashikant Tiwari (Membership No. A28994), Partner, M/s. Chandrasekaran Associates, Company Secretaries as the Scrutinizer to scrutinize the postal ballot/remote e-voting process in a fair and transparent manner.

A Member may request for a duplicate Postal Ballot Form from the Registrar and Share Transfer Agent, Mas Services Limited, T-34, Okhla Industrial Area, Phase -II, New Delhi - 110020 or from the Company at its Registered Office or download the same from the Company's website www.unifintext.com.

Members are requested to note that, though postal ballot and electronic mode shall commence on Friday, June 28, 2019 (9:00 am) and shall end on Saturday, July 27, 2019 (5:00 pm) and any postal ballot received from members beyond the Saturday, July 27, 2019 (5:00 pm) will not be valid. Remote e-voting module shall also be disabled by NSDL at the aforesaid date and time and voting whether by post or electronic means shall not be allowed beyond Saturday, July 27, 2019 (5:00 pm).

The Members can opt for only one mode of voting, i.e., either by physical ballot or e-voting. In case Members cast their votes through both the modes, votes cast through e-voting shall be treated as valid and votes cast through physical Postal Ballot Form will be treated as invalid.

In case of any query or grievance pertaining to e-voting, Members may contact Ms. Pallavi Mhatre, Assistant Manager, NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Panel, Mumbai 400 013. Email: evoting@nsdl.co.in/pallavi@nsdl.co.in. Tel: 91 22 2499 4545/1800-222-990. Further, Members may also refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and remote e-voting user manual for Members available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no: 1800-222-990. Further, any query in relation to postal ballot may be sent to preeti@unifintext.com or info@masserv.com.

The result of the Postal Ballot (including e-voting) will be announced by the Chairman or any person authorised by him, on or before 5.00 p.m. on Tuesday, July 30, 2019 at the corporate office of the Company situated at C-15, Sector 57, Noida - 201 307 and shall also be displayed on Company's website at www.unifintext.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

By Order of the Board  
For Uniproducts (India) Limited  
Sd/-  
Preeti Sondhi  
Company Secretary  
Membership No. F8676

Place: Noida  
Date : June 27, 2019

**MUTUALFUNDS**  
Sahi Hai

**uti**  
UTI Mutual Fund

Haq, ek behtar zindagi ka.

**NOTICE - DIVIDEND DECLARATION**

**UTI Fixed Income Interval Fund - Monthly Interval Plan - II**

Name of the Plan	Gross Dividend (₹)	Record Date	Face Value (per unit)	NAV as on 26.06.2019 (per unit)
UTI Fixed Income Interval Fund - Monthly Interval Plan - II (Div. sub option)	*100% of distributable surplus as on the Record Date	Wednesday July 03, 2019	₹10.00	Option ₹ Retail Existing Plan 10.0375 Retail Direct Plan 10.0465

**UTI Fixed Income Interval Fund - Series II - Quarterly Interval Plan VII**

Name of the Plan	Gross Dividend (₹)	Record Date	Face Value (per unit)	NAV as on 26.06.2019 (per unit)
UTI Fixed Income Interval Fund - Series II - Quarterly Interval Plan - VII (Div. sub option)	*100% of distributable surplus as on the Record Date	Wednesday July 03, 2019	₹10.00	Option ₹ Retail Existing Plan 10.1262 Retail Direct Plan 10.1308

\*Distribution of above dividend are subject to the availability of Distributable Surplus as on record date. Dividend payment to the investor will be lower to the extent of Dividend Distribution Tax.

**Pursuant to payment of dividend, the NAV of the dividend options of the schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).**

Such of the unitholders under the dividend option whose names appear in the register of unitholders as at the close of business hours on the record date fixed for each dividend distribution shall be entitled to receive the dividend so distributed. The reinvestment, if any, shall be treated as constructive payment of dividend to the unitholders as also constructive receipt of payment of the amount by the unitholders. No load will be charged on units allotted on reinvestment of dividend.

**The Specified Transaction Period will be Wednesday July 03, 2019 & Thursday July 04, 2019 (Both the days inclusive)**

Subscription for purchase of units/redemption of units/switch in/out under Retail Option will be accepted only during the Specified Transaction Period. The applicable price for purchase/redemption of units will be based on ex-dividend NAV in case of dividend declaration during the Specified Transaction Period. As the units will be issued on ex-dividend basis, the unitholders for the units so issued will not be eligible for the past dividend.

Mumbai  
June 27, 2019  
Toll Free No.: 1800 266 1230  
Website: www.utimf.com

**The time to invest now is through - UTI SIP**

**REGISTERED OFFICE:** UTI Tower, "Gn" Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051. Phone: 022 - 66786666. UTI Asset Management Company Ltd. (Investment Manager for UTI Mutual Fund) E-mail: invest@uti.co.in, [CIN:U65991MH2002PLC137867].  
For more information, please contact the nearest UTI Financial Centre or your AMFI/NISM certified UTI Mutual Fund Independent Financial Advisor, for a copy of Statement of Additional Information, Scheme Information Document and Key Information Memorandum cum Application Form.  
UTI-SIP is only an investment approach applied to various equity, debt and balanced schemes of UTI Mutual Fund (UTI MF) and is not the name of a scheme / plan of UTI MF.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

**ZENITH FIBRES LTD.**  
Regd. Office: 205, Marol Bhavan, M. V. Road, J. B. Nagar Post, Andheri East, Mumbai 400059.  
Tel: 022-28599428. Telefax: 022-28599429. e-mail: mumbai@zenithfibres.com  
Website: www.zenithfibres.com. CIN: L17120MH1989PLC054580

Notice is hereby given that the Company has received the requests from the following shareholders relating to transfer of shares in physical mode in terms of the SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/DOCS/CI/P/2018/139 dated November 6, 2018

FOLIO NO.	CERTIFICATE NO. FROM - TO	DISTINCTIVE NO. FROM - TO	SHARES	NAME(S) OF HOLDERS(S)/ TRANSFEROR(S)	NAME OF THE PROPOSED TRANSFERREES.
00008165	027849	02812901 - 02813000	100	PADAM KISHORE DRAUPADI DEVI BAJPAI/ PADAM KISHORE DRAUPADI DEVI BAJPAI	BHAWANI SHANKAR RATHI
00000332	010243 - 010244	01055371 - 01055570	200	CANARA BANK TRUSTEE CANBANK MUTUAL FUND A/C CANPEP 1992	VIJAY K SHAH
00000332	010804 - 010811	01111471 - 01112270	800	CANARA BANK TRUSTEE CANBANK MUTUAL FUND A/C CANPEP 1992	VIJAY K SHAH
00000332	010205 - 010224	01051571 - 01053570	2000	CANARA BANK TRUSTEE CANBANK MUTUAL FUND A/C CANPEP 1992	RONAK NARENDRA PANANI

In case any person has any claims in respect of the said shares in favor of the above stated applicant(s), he/she/it should lodge their claim(s) or objection(s) within 30 days of the date of publication of this notice. If within 30 days from the date hereof, no claim is received by the Company in respect of the said shares, transfers will be effected post completion of said period of 30 days after due verification of documents

Date : 27/06/2019  
Place: Mumbai

For Zenith Fibres Limited  
Siddhi Shah  
Company Secretary

**JM FINANCIAL MUTUAL FUND**  
NOTICE-CUM-ADDENDUM

**NOTICE-CUM-ADDENDUM TO THE STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION (SAI), SCHEME INFORMATION DOCUMENT (SID) & KEY INFORMATION MEMORANDUM (KIM) OF THE SCHEMES OF JM FINANCIAL MUTUAL FUND (THE FUND).**

**On Jm Transactions - By Non-Individuals.**

It is hereby informed that w.e.f. July 01, 2019 all Corporates, LLPs, Banks, and other non - individual investors will be allowed to transact in schemes of the Fund through KARYV CONNECT, an electronic platform provided by M/s. Karvy Fintech Private Limited ("Karvy") on www.karvymf.com.

The said facility is available for all the Schemes of the Fund (i.e. Direct and Broker Plans) which are available for fresh subscription. The permissible transactions are displayed online and may be updated from time to time.

The uniform cut off time as prescribed under the SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 and as mentioned in the SIDs and KIMs of the respective schemes of the Fund will be applicable for transactions received through the above electronic platform and the time of receipt of transaction recorded on the server of "Karvy" will be reckoned as the time of receipt of transaction for the purpose of determining applicability of NAV, subject to the credit of funds to the AMC's Bank Accounts.

The transactions with less than Rs. 2 lac under non-liquid funds will be eligible for the same business day's NAV, subject to SEBI guidelines. However, for other transactions in non-liquid and liquid schemes, the NAV will be allotted based on the receipt of funds by AMC directly or through the aggregator M/s. IndiaIdeas.com Ltd. (formerly known as M/s. Bill Desk) or any other permitted payment aggregator which will be dependent on their arrangement with the respective Banks.

Accordingly, the above platform will be treated as the Point of Acceptance w.e.f. July 01, 2019.

The facility to transact in eligible schemes of the Fund through Karvy's electronic platform is available subject to such operating guidelines, terms and conditions as may be prescribed by "Karvy", JM Financial Asset Management Limited and JM Financial Trustee Company Pvt. Ltd. from time to time and applicable laws for the time being in force.

For operating guidelines, terms and conditions, registration form and further details, investors are requested to visit www.karvymf.com.

All other terms & conditions of the SAI, SIDs and KIM of the Schemes of the Fund will remain unchanged. The above forms an integral part of the SAI, SIDs and KIM of all the Schemes of the Fund.

Place : Mumbai  
Date : June 27, 2019

Authorised Signatory  
JM Financial Asset Management Limited  
(Investment Manager to JM Financial Mutual Fund)

For further details, please contact :  
JM Financial Asset Management Limited  
(Formerly known as JM Financial Asset Management Private Ltd.),  
Registered Office: 7th Floor, Energy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400025.  
Corporate Office: Office B, 8th Floor, Energy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai-400025.  
Corporate Identity Number: U65991MH1994PLC078879. • Tel. No.: (022) 6198 7777  
• Fax No.: (022) 6198 7704. • E-mail: investor@jmf.com • Website : www.jmfinancialmf.com

**Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.** REF No. 4/2019-20

**युनाइटेड बैंक ऑफ इंडिया**  
(भारत सरकार का उपक्रम)  
आयकर बैंक

**United Bank of India**  
(A Govt. of India Undertaking)  
The Bank that begins with U

Website : www.unitedbankofindia.com

Information Other than the Financial Statements and Auditors' Report Thereon  
5. The Banks Board of Directors is responsible for the other information. The other information comprises the information included in the annual report, but does not include the financial statements and our auditor's report thereon. The annual report is expected to be made available to us after the date of this auditor's report.  
Our opinion on the financial statements does not cover the other information and we will not express any form of assurance conclusion thereon.

In connection with our audit of the financial statements, our responsibility is to read the other information identified above when it becomes available and, in doing so, consider whether the other information is materially inconsistent with the financial statements or our knowledge obtained in the audit, or otherwise appears to be materially misstated.

When we read the annual report, if we conclude that there is a material misstatement therein, we are required to communicate the matter to those charged with governance and report it to Reserve Bank of India and Securities and Exchange Board of India (SEBI).

**Responsibilities of Management and Those Charged with Governance for the Financial Statements**  
6. The Bank's Board of Directors is responsible with respect to the preparation of these financial statements that give a true and fair view of the financial position, financial performance and cash flows of the Bank in accordance with the accounting principles generally accepted in India, including the Accounting Standards issued by ICAI, and provisions of Section 29 of the Banking Regulation Act, 1949 and circulars and guidelines issued by the Reserve Bank of India ("RBI") from time to time. This responsibility also includes maintenance of adequate accounting records in accordance with the provisions of the Act for safeguarding of the assets of the Bank and for preventing and detecting frauds and other irregularities; selection and application of appropriate accounting policies; making judgments and estimates that are reasonable and prudent; and design, implementation and maintenance of adequate internal financial controls, that were operating effectively for ensuring the accuracy and completeness of the accounting records, relevant to the preparation and presentation of the financial statements that give a true and fair view and are free from material misstatement, whether due to fraud or error.

In preparing the financial statements, management is responsible for assessing the Bank's ability to continue as a going concern, disclosing, as applicable, matters related to going concern and using the going concern basis of accounting unless management either intends to liquidate the Bank or to cease operations, or has no realistic alternative but to do so.

**Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements**  
7. Our objectives are to obtain reasonable assurance about whether the financial statements as a whole are free from material misstatement, whether due to fraud or error, and to issue an auditor's report that includes our opinion. Reasonable assurance is a high level of assurance, but is not a guarantee that an audit conducted in accordance with SAs will always detect a material misstatement when it exists. Misstatements can arise from fraud or error and are considered material, individually or in the aggregate, they could reasonably be expected to influence the economic decisions of users taken on the basis of these financial statements.

As part of an audit in accordance with SAs, we exercise professional judgment and maintain professional scepticism throughout the audit. We also:

- Identify and assess the risks of material misstatement of the financial statements, whether due to fraud or error, design and perform audit procedures responsive to those risks, and obtain audit evidence that is sufficient and appropriate to provide a basis for our opinion. The risk of not detecting a material misstatement resulting from fraud is higher than for one resulting from error, as fraud may involve collusion, forgery, intentional omissions, misrepresentations, or the override of internal control.
- Evaluate the appropriateness of accounting policies used and the reasonableness of accounting estimates and related disclosures made by management.
- Conclude on the appropriateness of management's use of the going concern basis of accounting and, based on the audit evidence obtained, whether a material uncertainty exists related to events or conditions that may cast significant doubt on the Bank's ability to continue as a going concern. If we conclude that a material uncertainty exists, we are required to draw attention in our auditor's report to the related disclosures in the financial statements or, if such disclosures are inadequate, to modify our opinion. Our conclusions are based on the audit evidence obtained up to the date of our auditor's report. However, future events or conditions may cause the Bank to cease to continue as a going concern.
- Evaluate the overall presentation, structure and content of the financial statements, including the disclosures, and whether the financial statements represent the underlying transactions and events in a manner that achieves fair presentation.

Materiality is the magnitude of misstatements in the financial statements that, individually or in aggregate, makes it probable that the economic decisions of a reasonably knowledgeable user of the financial statements may be influenced. We consider qualitative materiality and quantitative factors in planning the scope of our audit work and in evaluating the results of our work and (ii) to evaluate the effect of any identified misstatements in the financial statements.

We communicate with those charged with governance regarding, among other matters, the planned scope and timing of the audit and significant audit findings, including any significant deficiencies in internal control that we identify during our audit. We also provide those charged with governance with a statement that we have complied with relevant ethical requirements regarding independence, and to communicate with them all relationships and other matters that may be reasonably thought to bear on our independence, and where applicable, related safeguards.

From the matters communicated with those charged with governance, we determine those matters that were of most significance in the audit of the financial statements of the current period and are therefore the key audit matters. We describe these matters in our auditor's report unless law or regulation precludes public disclosure about the matter or when, in extremely rare circumstances, we determine that a matter should not be communicated in our report because the adverse consequences of doing so would reasonably be expected to outweigh the public interest benefits of such communication.

**Other Matter**  
8. We did not audit the financial statements/information of 942 branches/offices included in the financial statements of the Bank whose financial statements/ financial information reflect total assets (gross) of Rs.23,875.18 Crores as at 31st March 2019 and total revenue of Rs.1,365.57 Crores for the year ended on that date, as considered in the financial statements. The financial statements/information of these branches have been audited by the branch auditors whose reports have been furnished to us. And in our opinion in so far as it relates to the amounts and disclosures included in respect of branches, is based solely on the report of such branch auditors.  
Our opinion is not modified in respect of this matter.

9. The Balance Sheet and the Profit and Loss Account have been drawn up in accordance with Section 29 of the Banking Regulation Act, 1949.  
10. Subject to the limitations of the audit indicated in paragraphs 5 to 7 above and as required by the Banking Companies (Acquisition and Transfer of Undertakings) Act, 1970/1980, and subject also to the limitations of disclosure required therein, we report that:  
a) We have obtained all the information and explanations which, to the best of our knowledge and belief, were necessary for the purposes of our audit and have found them to be satisfactory;  
b) The transactions of the Bank, which have come to our notice, have been within the powers of the Bank; and  
c) The returns received from the offices and branches of the Bank have been found adequate for the purposes of our audit.

11. We further report that:  
a) In our opinion, proper books of account as required by law have been kept by the Bank as far as it appears from our examination of those books and proper returns adequate for the purposes of our audit have been received from branches visited by us;  
b) The Balance Sheet, the Profit and Loss Account and the Statement of Cash Flows dealt with by this report are in agreement with the books of account and with the returns received from the branches not visited by us;  
c) the reports on the accounts of the branch offices audited by branch auditors of the Bank under section 29 of the Banking Regulation Act, 1949 have been sent to us and have been properly dealt with by us in preparing this report; and  
d) in our opinion, the Balance Sheet, the Profit and Loss Account and the Statement of Cash Flows comply with the applicable accounting standards, to the extent they are not inconsistent with the accounting policies prescribed by RBI.

For M/s. Arun K. Agarwal & Associates  
Chartered Accountants  
(FRN: 003917N)  
Sd/-  
CA Arun Kumar Agarwal  
(Partner)  
M. No.: 082899

For M/s. Mookherjee Biswas & Pathak  
Chartered Accountants  
(FRN: 301138E)  
Sd/-  
CA Sanjay Prasanna Mukherjee  
(Partner)  
M. No.: 010807

For M/s. Dinesh Jain & Associates  
Chartered Accountants  
(FRN: 004895N)  
Sd/-  
CA Neha Jain  
(Partner)  
M. No.: 514725

For M/s. SBA Associates  
Chartered Accountants  
(FRN: 308136E)  
Sd/-  
CA Nishikanta Sen  
(Partner)  
M. No.: 061768

Date : 13<sup>th</sup> May, 2019  
Place : Kolkata



नमुना क्र.७५ **सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय वृहन्मुंबई विभाग मुंबई**  
धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. अनी बेडॉट रोड, वरळी, मुंबई-४०००१८

**चौकशीची जाहीर नोंदीस**  
अर्ज क्रमांक : सधआ- १० / २७ / २०१९  
सार्वजनिक न्यासाचे नाव :  
**HUDA SOCIAL FRONT TRUST...बावत. ABDUL QAYYUM SHAIKH ... अर्जदार.**

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोंदीशीने कळविण्यात येते की, **साहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, वृहन्मुंबई विभाग, मुंबई** हे वर नमूद केलेला अर्ज यासंबंधी मुंबई सार्वजनिक विधस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ११ अन्वये खालील मुद्द्यांवर चौकशी करणार आहेत:-

- १) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय ?
- २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

- अ) जंगम मिळकत : रोख रु. ५०००/- (अक्षरी पाच हजार रुपये केवळ)  
ब) स्थावर मिळकत : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्याची लेखी कैफियत ही नोंदीस प्रसिध्द झाल्या ताखेबाबत नोंदीस दिवताय आत या कार्यालयाचे वरील पर्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगण्याचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोंदीस माझे सहनीशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक २७/०६/२०१९ रोजी दिली.

सही/-  
**अधीक्षक (न्याय),**  
शािका सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, वृहन्मुंबई विभाग, मुंबई

नमुना क्र.७५ **सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय वृहन्मुंबई विभाग मुंबई**  
धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. अनी बेडॉट रोड, वरळी, मुंबई-४०००१८

**चौकशीची जाहीर नोंदीस**  
अर्ज क्रमांक : सधआ- १० / १६६ / २०१९  
सार्वजनिक न्यासाचे नाव :  
**VENKATESH PREMISES CO-OP. SOC. EMPLOYEES GROUP ASSURANCE SCHEME TRUST ...बावत. SAJEEV M VELAYUDHAN ... अर्जदार.**

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोंदीशीने कळविण्यात येते की, **साहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, वृहन्मुंबई विभाग, मुंबई** हे वर नमूद केलेला अर्ज यासंबंधी मुंबई सार्वजनिक विधस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ११ अन्वये खालील मुद्द्यांवर चौकशी करणार आहेत:-

- १) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय ?
- २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

- अ) जंगम मिळकत : (अक्षरी निरंक)  
ब) स्थावर मिळकत : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्याची लेखी कैफियत ही नोंदीस प्रसिध्द झाल्या ताखेबाबत नोंदीस दिवताय आत या कार्यालयाचे वरील पर्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगण्याचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोंदीस माझे सहनीशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक २६/०६/२०१९ रोजी दिली.

सही/-  
**अधीक्षक (न्याय),**  
शािका सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, वृहन्मुंबई विभाग, मुंबई

**मिरा-भाईंदर महानगरपालिका**  
स्व. इंदिरा गांधी भवन, मुख्य कार्यालय, छत्रपति शाही महाराज मार्ग, भाईंदर (प.), ता.जि. ठाणे-४०११०१. फॅक्स क्र.: २८१९०१३३,  
ई-मेल: rchmbmc@rediffmail.com, rchmbmc@gmail.com

जा.नं. मनाप/वैद्यकीय/६२२/२०१९-२० दि.२७/०६/२०१९

**मुदतवाढ**  
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या भारतरत्न पंडीत भिमसेन जोशी रुग्णालय, टेंभाकरिता आवश्यक साहित्य, उपकरणे व फर्निचर खरेदी करणेकरिता (Tender ID: 2019\_MBMC\_446826\_1. 446844\_1, 446871\_1, 446858\_1, 446879\_1) अन्वये निविदा प्रसिद्ध केली होती. याद्वारे सदर कामाची निविदा सादर करणेकरिता मुदतवाढ देण्यात येत आहेत. उपरोक्त निविदा दि. ०३.०७.२०१९ रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील.

सही/-  
उपायुक्त  
दि. २७/०६/२०१९ मिरा-भाईंदर महानगरपालिकाकारिता

चेंबूर, मुंबई,  
एन.जी. आचार्य मार्ग, चेंबूर, मुंबई, महाराष्ट्र-४०००७१.  
ई-मेल: br.5009@syndicatebank.co.in

**ताबा सूचना (स्थावर मालमतेकरिता)**  
(कायद्याअंतर्गत परिशिष्ट ४, नियम ८(१))

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरिटीयटेशन अॅन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल अॅन्डस्टॅट अॅन्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंडस्ट्रेट अॅन्ड, २००२ अंतर्गत सिंडिकेट बँकचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंडस्ट्रेट (एनफोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहाविचात कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाऱ्यांत त्यांनी दिनांक १४.०३.२०१९ रोजी विवर्तित केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार/हमीदार/मालमतेचे मालक श्री./श्रीमती मे. सफार कार अँड/ओ एम्पेसीजी/श्री. रेहान अन्तरचंद भान यांना सदर सूचना प्राप्त ताखेबाबत ६० दिवसांच्या आत वेद रक्कम रु.७९,६२,१८८/- (रुपये एकोणपत्तेशी लाख बासष्ट हजार एकोट अठ्ठाव्णशे फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार/हमीदार/मालमतेचे मालक हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/हमीदार/मालमतेचे मालक व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहाविचात सिक्युरिटी इंडस्ट्रेट (एनफोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाऱ्यांत अंतर्गत खालील नमूद केलेल्या मालमतेचा ताबा २५ जून, २०१९ रोजी घेतलेला आहे. अशावेळी लक्ष घेण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेअंतर्गत कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे. विशेषतः कर्जदार/हमीदार/मालमतेचे मालक आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमतेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमतेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी सिंडिकेट बँक, चेंबूर शाखा यांच्याकडे रु.१,१९,९८,०९६.५० (रुपये एक कोटी सार लाख अठ्ठाव्णशे हजार शहाण्ण आणि पैसे पन्नास फक्त) आणि त्यावरील व्याज ही रक्कम जमा करावी.

**स्थावर मालमतेचे वर्णन**  
आरसीसी गोदाम/गाळा क्र.११६, १ला मजला, क्षेत्रफळ २६५५.०० चौ.फु. तसम ११६.७४ चौ.मी., इमारत एन-८ (ए-१६), प्रेणा कॉम्प्लेक्स, सर्व्हे क्र.२८, हिरसा क्र.१, गाव वळ, ग्रामपंचायत वळ, तालुका भिवंडी, जि.ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र आणि चतुःशिमा - उत्तर: ५०-० फूट देव रस्ता; दक्षिणे: गल्ली; पूर्वेस: आरसीसी गोदाम क्र.११७; पश्चिमेस: आरसीसी गोदाम क्र.११५.

सही/-  
प्राधिकृत अधिकारी,  
सिंडिकेट बँक

**श्री गुरुदेव एन-ट्रेड लिमिटेड**  
सीआयएन: एल९९९९९एमएच९९९९एमएलसी०१३९२६  
३४०, जे.जे.रोड, भागळक, मुंबई-४००००८. दूर.९१-२२-२३०७२३९०, फॅक्स:९१-२२-२३०७२३९१,  
वेबसाईट: www.shrigurudeventrade.com, ई-मेल: cosec@shrigurudeventrade.com

**भागधारकांना सूचना**  
कंपनीच्या भागधारकांस येथे सूचित करण्यात येते आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ११० व इतर लागू तरतुदी, काही अन्वयानस, सहाविचिता कंपनी (व्यवस्थापक प्रमाण) अधिनियम २०१४ (नियम) आणि इतर लागू कायदानुसार विद्युत स्वरूपाचे मतदानसह टपाल मतदानामार्फत मंजूर करावयाचे असलेले विषय कंपनीचे समभाग जेथे सुविधेस आहेत त्या एकमेव स्टॉक एक्सचेंज अर्थात मेट्रोपोलिटन स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एमएसईएअय) मधून कंपनीचे समभाग एडिक्टरीयरी अनुविधित करण्यास त्यांची अनुमती घेण्यासाठी शुक्रवार, दि.२५ जून, २०१९ रोजी सदरकायदा नोंदी पुस्तकात त्यांची नोंद नसून आहेत त्या कंपनीच्या सदस्यांना टपाल मतदानपत्रिका व स्व.पत्र लिहिलेले व्यवसाय प्रतिज्ञापत्र लिहोयित ठरव व स्पष्टीकरण अहवाल आणि दि.२५ जून, २०१९ रोजीची टपाल मतदान सूचना विस्तारणी प्रक्रिया कंपनीने सुरुवात, दि.२७ जून, २०१९ रोजी पूर्ण केली आहे. सदरकायदा नोंदी घ्यावी की, टपाल मतदानपत्रिका तसेच ई-वोटिंगमार्फत मतदान प्रक्रिया शुक्रवार, दि.२८ जून, २०१९ रोजी सकाळी ९.०० वा. प्रांभ होईल आणि संपन्न, दि.२७ जून, २०१९ रोजी सायं.५.००वा. पर्यंत संपन्न होईल. ई-वोटिंग सुविधा सदस्यांना स्वतः वेळापत्रकीत पुढील लिंकर [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com) वर उपलब्ध होईल. सदरकायदेंत ई-वोटिंग किंवा टपाल मतदानपत्रिकामार्फत मत स्वीकृतीची अंतिम तारीख ज्वाल नियोजित ठरव्यास त्यांची अनुमती किंवा विधेध र्णवयाचा आहे ती शनिवार, दि.२७ जून, २०१९ रोजी सायं.५.००वा. पर्यंत आहे.

कंपनीच्या संचालक मंडळाने टपाल मतदान प्रक्रिया योग्य व पारदर्शकरीत्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कार्यरत सनदी लेखापाल मे. भावना एन. पंड्या अॅन्ड कंपनीचे श्रीमती भावना पंड्या (सदस्यत्व क्र.३७२२५, एकपत्रावर: १३७६१५४२२७) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरकायदा नोंदी घ्यावी की, पुर्णपणे भरलेले व स्वाक्षरी केलेले टपाल मतदानपत्रिका तपासनीस यांच्याकडे शनिवार, दि.२७ जून, २०१९ रोजी सायं.५.००वा. किंवा त्यापूर्वी सादर करावत. सदर तारीख व वेळेअंतर्गत आलेले सर्व टपाल मतदानपत्रिका व ई-वोटिंग हे सदरकायदे प्रतिज्ञापत्र असत तसेही मालक नसून संपन्न होईल.

तपासनीस त्यांचा अहवाल कंपनीकडे सादर करतील आणि कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सोमवार, दि.२९ जून, २०१९ रोजी निकाल घोषित केला जाईल. टपाल मतदानाचा निकाल मेट्रोपोलिटन स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडकडे सादर केला जाईल आणि कंपनीच्या [www.shrigurudeventrade.com](http://www.shrigurudeventrade.com) वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल आणि मंगळवार, दि.३० जून, २०१९ रोजी नुपुनपत्रत प्रकाशित केले जाईल.

जर कोणा सदस्यास टपाल मतदानपत्रिका मिळाल्या नसतील त्यांनी कंपनीकडे टपाल मतदानपत्रिकासाठी विनंती करावी. टपाल मतदानाबाबत काही प्रश्न असल्यास भागधारकांनी कृपया संपर्क श्री. सुनिता सुर्वे, कंपनीचे संचालक, पत्ता: ३४०, जे.जे.रोड, भागळक, मुंबई-४००००८, दूर.९१-२२-२३०७२३९०, फॅक्स:९१-२२-२३०७२३९१, ई-मेल: cosec@shrigurudeventrade.com वर संपर्क करावा.

मंडळाच्या आदेशान्वये  
श्री गुरुदेव एन-ट्रेड लिमिटेडकरिता  
सही/-  
सुनिता सुर्वे  
संचालक

दिनांक: २७.०६.२०१९  
ठिकाण: मुंबई

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3)  
Office of the Competent Authority  
under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963,  
MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400 051

No.DDR-3/Mum./demed.com/Notice/19/1842 Date: 24/06/2019

**FORM X**  
[See rule 13 (2) ]  
**Form of Notice to the concerned parties.**  
Application u/s 11 of the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963.  
Before the Competent Authority at MHADA building, Room no. 69, Ground floor, Bandra (East), Mumbai - 51

**Secretary,**  
**Vile Parle Anupam CHSL,**  
**CTS No. 1518 B, Village-Vile Parle (W) 21,**  
**Anupam Apartments Saint Francis Cross Road,**  
**Vile Parle (W), Mumbai - 400 056**  
... Applicant  
Versus  
1) Smt. Manchabai P. Meghani  
Vile Parle Anupam CHSL, 21, Anupam Apartments, Saint Francis Cross Road, Near LIC Office, Vile Parle (W), Mumbai - 400 056  
2) (a) Sardar Gursaransingh Dhapra, Sardar Sursaringsingh Gyani (Legal heirs / Executors of Deceased Sardar Gurbux Singh)  
(C) Sardani Satwankar Gyani (Legal heirs / Executors of deceased Sardar Gurbux Singh)  
All above having address at: Vile Parle Anupam CHSL, 21, Anupam Apartments, Saint Francis Cross Road, Vile Parle (W), Mumbai-56  
3) M/s Ashok Construction Company, 401/402, Amore, Junction of 2<sup>nd</sup> & 4<sup>th</sup> Road, Khar (W), Mumbai - 400 052  
...Opponents  
1) Take notice that the above Application has been filed by the Applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of the promotion of construction, sale, management and transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Promote / Opponents the entire Application with enclosures are attached herewith.  
2) The Promoter/Opponent/s is/are hereby called upon to file his/their written reply on 08.07.2019 at the office of Competent Authority as his/his/her defense in person or through his Advocate or his Authorized Representative and the Applicant is advised to collect the reply, if any filed, on 08.07.2019 at the office of Competent Authority.  
3) Considering the written reply received / not received the final hearing / oral argument in the above case has been fixed on 08.07.2019 at 3.00 p.m.  
4) If you do not file the reply or do not appear one above date or dates, personally or through the duly appointed Representatives, the matter will be heard and decided ex-parte.  
5) Given under my hand and the seal of the Competent Authority, Sd/ for District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority u/s 5 A of the MOFA, 1963

**PUBIC NOTICE**

The Public is hereby notified that the original copy of Agreement dated 5th December, 1994 between Mr. Vikas Mittal & Mrs. Ruchi Mittal and Mrs. Nisrin Yusuf Kheirgoonwala registered with Registrar of Sub Assurances at Borivali at serial no. BR-12/1868/B with respect to Flat No. 2B-20 in the building "Ashwade" of Asha Nagar 2A & B Co-Operative Housing Society Ltd. situated on plot bearing Survey No. 20, Hissa No. 5, City Survey Nos. 545, 541, 511, 512, 513 and 451 and Survey No. 75, Hissa No. 6, City Survey No. 695 of village Poisar, Taluka Borivali, Kandivalli East has been misplaced and lost by my client Mr. Sisir Ranjan Gupta who is the present owner of the said flat and is a member of Asha Nagar 2A & B Co-operative Housing Society. A complaint reporting the loss of said Agreement has been lodged with the Samata Nagar Police Station at Kandivalli on 26th June, 2019. If any one has found the said original Agreement, having in possession may kindly hand over the same immediately or if any person/persons, bank or financial institution has any claim, right, title or interest of any nature whatsoever in the above said flat, they shall in writing raise their objection within fifteen days from the date of this Notice at the below mentioned address, otherwise such claim shall be considered as waived and no claims shall be admitted thereafter. Adv. Amit A. Tungare, Advocate High Court, 2A/04, Ashirwad, 90Fet Road, Asha Nagar, Kandivalli (East), Mumbai- 400 101 Mobile: 9619792277

**कोर्ट विद्यमान कामगार नुकसान भरपाई आयुक्त, कामगार न्यायालय, भंडारा**  
केस नंबर : E.C.A. No. 1/2019  
पेग्री तारीख 19/07/2019  
अर्जदार : संजय सुनील खरते, भंडारा  
गैरअर्जदार : प्रिथ्वी मिनजर, दि टाटा एआयजी जनरल इंग्रुल्स कं. ली. नागपूर व १.  
आचार्य स्वच्छता  
ज्याअर्थी गैरअर्जदार क्र. २ मनोहर संतदास बजाज, रा. वरप ताल, कल्याण, भिवंडी, जि. ठाणे ४२१३०२, या पत्त्यावर आयुक्त न्यायालयाचे कार्यालयाचे जा.क्र. ११११/२०१९, दि. ०५/०३/२०१९ अन्वये नोंदीस पाठविलेली. पंतु सदर पत्त्यावरून नोटीस बंद लिफाफासह कोर्टात पत आलेली आहे.

मा. न्यायाधीश, कामगार न्यायालय, भंडारा, यांनी अर्जदाराने दिलेल्या अर्जावर (नि.क्र. ओ-३) दिलेल्या आदेशानुसार आपणास या जाहीर नोंदीसह संचित करण्यात येते की आपण उपरोक्त प्रकरणामध्ये सुनावणी करिता दि. १९/०७/२०१९ रोजी सकाळी १०.३० वाजता, कामगार न्यायालय, भंडारा यांचे न्यायालयात उपस्थित रहावे, आपण उपस्थित न राहिल्यास हे प्रकरण आपल्या अपरोक्ष पुढे चालवून निकाली काढण्यात येईल. याची नोंद घ्यावी. सदर सूचना मा. न्यायालयाचे अधिसूचना व कोर्टाच्या शिक्क्यानिशी आज दि. २०/०६/२०१९ रोजी देण्यात येत आहे.

आदेशान्वये  
शाक्षरी/- न्यायालय लिपिक, कामगार न्यायालय, भंडारा.

**युगो कॅपिटल लिमिटेड**  
(पूर्वीची चोखानी सिक्युरिटीज लिमिटेड)  
सीआयएन:एल९९९९एमएच९९९९एमएलसी०१३९२६  
नोंदणीकृत कार्यालय: एकीनोक्स विद्येश्वर पार्क, टॉवर ३, ४था मजला, बीकेसी, एलबीएस रोड, कुर्ला (पश्चिम), मुंबई-४०००७०, भारत. दूर:०२२-४८९९८६८६, ई-मेल:cs@ugrocapital.com, वेबसाईट:www.ugrocapital.com  
सूचना  
सिक्युरिटीज अॅन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅन्ड डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम २९ सहाविचात नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या प्रथम तिमाहीकरिता मर्यादित पुनर्विलोकन अहवालासह कंपनीचे अलेखापरिहित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात बुधवार, दि.०७ ऑगस्ट, २०१९ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीचे शेअर्स जेथे सुविधेस आहेत त्या ब्रीफसई लिमिटेड च्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) आणि कंपनीच्या [www.ugrocapital.com](http://www.ugrocapital.com) वेबसाईटवर आणि वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

**अॅक्सिस बँक लि.**  
(पूर्वीची यूपीआय बँक लि.)

ज्याअर्थी खाली सही करणार अॅक्सिस बँक लि. (पूर्वीची यूपीआय बँक लि.) चे अधिकृत अधिकारी यांनी दि. सिक्युरिटीयटेशन अॅन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल अॅन्डस्टॅट अॅन्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंडस्ट्रेट अॅन्ड २००२ आणि सिक्युरिटी इंडस्ट्रेट (एनफोर्समेंट) रूल्स २००२ च्या सेव्हन १३(१२) व रूल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार १) श्री.राहुल मारुती वरेकर (कर्जदार/गहाणदार), २) सौ. रोशनी राहुल वरेकर (सह-कर्जदार/गहाणदार) दोघेही रा : कम नं. १, जायव चाळ, बामन मास्टर वडी, निर्यातनगर, घाटकोपर (पश्चिम), हनुमान मंदिराजवळ, मुंबई-४०००८६, तसेच प: ए-२०२, जिनेश्वर विहार, बिल्डींग नं. ३ सीएचएसएल., गोकुळ टाऊनशिप बोलिंग, आगाशी रोड, विरार-४०१३०३.यांना दि. ०८/०२/२०१९ रोजी मागणी नोंदीस बजावली होती की, त्यांनी सदर नोंदीसत नमूद केलेली बँकेला दि. ०८/०२/२०१९ रोजी येणे असलेली रक्कम रु. २२,४८,०६३/- (रुपये बावीस लाख अठ्ठाव्णशे हजार त्रेसष्ट फक्त) अधिक करणारा नमूद केल्यानुसार त्यावरील व्याज, किंमत, आकार व सदर रक्कम परत करवता. सदर नोंदीस दि. ०८/०३/२०१९ रोजी वर्तमानप्रणामध्ये प्रसिध्द करण्यात आली होती.

कर्जदार/सह-कर्जदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्यामुळे विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार तसेच सर्वसाधारण जनता यांना नोंदीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेव्हन १३(४) आणि सिक्युरिटी इंडस्ट्रेट (एनफोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल ६ व ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमतेचा दि. २६/०६/२०१९ रोजी प्रतिकार्यक ताबा घेतला आहे. विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की त्यांनी सदर मालमतेबाबत कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो अॅक्सिस बँक लि. (पूर्वीची यूपीआय बँक लि.) यांना दि. ०८/०२/२०१९ रोजी येणे असलेली रक्कम रु. २२,४८,०६३/- (रुपये बावीस लाख अठ्ठाव्णशे हजार त्रेसष्ट फक्त) अधिक करणारा नमूद केल्यानुसार त्यावरील व्याज, किंमत, आकार व सदर रक्कम परत करवता. सदर नोंदीस दि. २६/०६/२०१९ रोजी वर्तमानप्रणामध्ये प्रसिध्द करण्यात आली होती. विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की त्यांनी सदर मालमतेबाबत कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो अॅक्सिस बँक लि. (पूर्वीची यूपीआय बँक लि.) यांना दि. ०८/०२/२०१९ रोजी येणे असलेली रक्कम रु. २२,४८,०६३/- (रुपये बावीस लाख अठ्ठाव्णशे हजार त्रेसष्ट फक्त) अधिक करणारा नमूद केल्यानुसार त्यावरील व्याज, किंमत, आकार व सदर रक्कम परत करवता. सदर नोंदीस दि. २६/०६/२०१९ रोजी वर्तमानप्रणामध्ये प्रसिध्द करण्यात आली होती. विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की त्यांनी सदर मालमतेबाबत कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो अॅक्सिस बँक लि. (पूर्वीची यूपीआय बँक लि.) यांना दि. ०८/०२/२०१९ रोजी येणे असलेली रक्कम रु. २२,४८,०६३/- (रुपये बावीस लाख अठ्ठाव्णशे हजार त्रेसष्ट फक्त) अधिक करणारा नमूद केल्यानुसार त्यावरील व्याज, किंमत, आकार व सदर रक्कम परत करवता. सदर नोंदीस दि. २६/०६/२०१९ रोजी वर्तमानप्रणामध्ये प्रसिध्द करण्यात आली होती. विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की त्यांनी सदर मालमतेबाबत कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो अॅक्सिस बँक लि. (पूर्वीची यूपीआय बँक लि.) यांना दि. ०८/०२/२०१९ रोजी येणे असलेली रक्कम रु. २२,४८,०६३/- (रुपये बावीस लाख अठ्ठाव्णशे हजार त्रेसष्ट फक्त) अधिक करणारा नमूद केल्यानुसार त्यावरील व्याज, किंमत, आकार व सदर रक्कम परत करवता. सदर नोंदीस दि. २६/०६/२०१९ रोजी वर्तमानप्रणामध्ये प्रसिध्द करण्यात आली होती. विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की त्यांनी सदर मालमतेबाबत कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो अॅक्सिस बँक लि. (पूर्वीची यूपीआय बँक लि.) यांना दि. ०८/०२/२०१९ रोजी येणे असलेली रक्कम रु. २२,४८,०६३/- (रुपये बावीस लाख अठ्ठाव्णशे हजार त्रेसष्ट फक्त) अधिक करणारा नमूद केल्यानुसार त्यावरील व्याज, किंमत, आकार व सदर रक्कम परत करवता. सदर नोंदीस दि. २६/०६/२०१९ रोजी वर्तमानप्रणामध्ये प्रसिध्द करण्यात आली होती. विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की त्यांनी सदर मालमतेबाबत कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो अॅक्सिस बँक लि. (पूर्वीची यूपीआय बँक लि.) यांना दि. ०८/०२/२०१९ रोजी येणे असलेली रक्कम रु. २२,४८,०६३/- (रुपये बावीस लाख अठ्ठाव्णशे हजार त्रेसष्ट फक्त) अधिक करणारा नमूद केल्यानुसार त्यावरील व्याज, किंमत, आकार व सदर रक्कम परत करवता. सदर नोंदीस दि. २६/०६/२०१९ रोजी वर्तमानप्रणामध्ये प्रसिध्द करण्यात आली होती. विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की त्यांनी सदर मालमतेबाबत कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो अॅक्सिस बँक लि. (पूर्वीची यूपीआय बँक लि.) यांना दि. ०८/०२/२०१९ रोजी येणे असलेली रक्कम रु. २२,४८,०६३/- (रुपये बावीस लाख अठ्ठाव्णशे हजार त्रेसष्ट फक्त) अधिक करणारा नमूद केल्यानुसार त्यावरील व्याज, किंमत, आकार व सदर रक्कम परत करवता. सदर नोंदीस दि. २६/०६/२०१९ रोजी वर्तमानप्रणामध्ये प्रसिध्द करण्यात आली होती. विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की त्यांनी सदर मालमतेबाबत कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो अॅक्सिस बँक लि. (पूर्वीची यूपीआय बँक लि.) यांना दि. ०८/०२/२०१९ रोजी येणे असलेली रक्कम रु. २२,४८,०६३/- (रुपये बावीस लाख अठ्ठाव्णशे हजार त्रेसष्ट फक्त) अधिक करणारा नमूद केल्यानुसार त्यावरील व्याज, किंमत, आकार व सदर रक्कम परत करवता. सदर नोंदीस दि. २६/०६/२०१९ रोजी वर्तमानप्रणामध्ये प्रसिध्द करण्यात आली होती. विशेषतः कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की त्यांनी सदर मालमतेबाबत कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो अॅक्सिस बँक लि. (पूर्वीची यूपीआय बँक लि.) यांना दि. ०८/०२/२०१९ रोजी येणे असलेली रक्कम रु. २२,४८,०६३/- (रुपये बावीस लाख अठ्ठाव्णशे हजार त्रेसष्ट फक्त) अधिक करणारा नमूद केल्यानुसार त्यावरील व्याज, किंमत, आकार व सदर रक्कम परत करवता. सदर नोंदीस दि. २६/०६/२०१९ रोजी